

# **Technocraft Industries (India) Limited**

**Registered Office**: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

**BSE Limited** 

Listing Department

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001 Script Code: 532804

P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor,

November 13, 2020

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

**Ref: Script Name: TIIL** 

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper advertisement for Financial Results for the quarter ended

**September 30, 2020** 

Please find enclosed the copies of the newspaper advertisement for publication of financial for the quarter/ half year ended September 30, 2020 published on November 13, 2020 in Business Standard (all editions) in English and Mumbai Lakshadweep (Mumbai Edition) in Marathi in respect of captioned subject.

Kindly take the same on your records

Thanking You,

Yours truly,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary



#### JMD VENTURES LIMITED Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN: L67190MH2000PLC033180,

Email:jmdtele@gmail.com, Website:www.jmdlimited.com STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPT 2020 (₹ in lakhs)								
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 30th Sept 2020	Quarter ended 30th Sept 2019 Un-Audited	Six Months ended 30th Sept 2020	Year Ended 31st March 2020				
			Audited						
1	Total Income from Operations (Net)	4.38	9.93	11.23	192.21				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra								
3	ordinary items  Net Profit / (Loss) for the period before tax	(222.94)	(0.15)	(527.33)	(21.66)				
4	(after Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax	(222.94)	(0.15)	(527.33)	(21.66)				
7	(after Exceptional and/or Extraordinary items	(222.92)	(0.15)	(526.69)	(18.73)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive								
6	Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	_	_	_	_				
7	(Face Value of Rs. 10/- each) Other Equity	1,442.920	1,442.920	1,442.920	1,442.920 2,122.666				
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)				·				
(i)	a) Basic	(1.55)	(0.00)	(3.65)	(0.13)				
	b) Diluted	(1.55)	(0.00)	(3.65)	(0.13)				
	NOTES:  1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results								

for the quarter ended 30th Sept 2020 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter & Half Year ended 30th Sept 2020 is available on the Company website "www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com For JMD Ventures Limited

Place: Mumbai Dhruva Naravan Jha Date :November 11, 2020 Managing Director

#### PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED 308, B2B Agarwal Centre, Near Malad Inc Kanchpada, Mumbai: 400064 CIN: L72900MH1982PLC027146

Email: psitinfra@gmail.com, Website: www.psitinfrastructure.co.in
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF
YEAR ENDED 30TH SEPT 2020

(₹ in lakhs)

SI. No.		Quarter ended	Quarter	Half Year	Year		
INO.	PARTICULARS	30th Sept 2020	ended 30th Sept 2019	ended 30th Sept 2020	Ended 31st March 2020		
			Un-Audited				
	ncome from Operations (Net) ofit / (Loss) for the period (before Tax,		3.50		0.05		
Except	tional and/or Extraordinary items ofit / (Loss) for the period before tax	(2.36)	(0.06)	(8.41)	(35.41)		
(after E	xceptional and/or Extraordinary items ofit / (Loss) for the period after tax	(2.36)	(0.06)	(8.41)	(35.41)		
5 (after E	xceptional and/or Extraordinary items omprehensive Income for the period rising Profit / (Loss) for the period ax) and Other Comprehensive	(2.64)	(0.06)	(8.97)	(35.41)		
Income	e (after tax)] p Equity Share Capital (Face Value		_		_		
of Rs. 7 Other B	10/- each) Equity	5,376.000	5,376.000	5,376.000	5,376.000 193.829		
items)	g Per Share (before Extra-Ordinary of Rs. 10/- each (for continuing scontinued operations)						
(i) a) Basi b) Dilut	ic	(0.00) (0.00)	(0.00) (0.00)	(0.02) (0.02)	(0.07) (0.07)		

1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2020 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2020 is available on the Company website  $"www.psitinfrastructure.co.in" and on the Stock Exchange website i.e.\ www.bseindia.com.\\$ For PS IT Infrastructure & Services Limited

Place: Mumbai Kawarlal K. Ojha Managing Director

**ANUPAM FINSERV LIMITED** (CIN - L74140MH1991PLC061715)
Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104.
Tel: 67830020 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com Extract of Standalone Unaudited Financial Results for Quarter and half year ended 30th September, 2020

38.79

19.83

14.93

1,051.25

0.20

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the website of the

वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे राज्याच्या नागरिकांचे आरोग्य ही सरकारची जबाबदारी : व्ही विजय साई रेड्डी

अमरावती, दि.१२ : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने गरीब नागरिकांना उत्तम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वायएसआर आरोग्यश्री योजनेत २,४३४ आरोग्य प्रकिया-सेवांचा समावेश करीत राज्यातील १३ जिह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे ७ लक्षापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या १.४२ कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे रुपये १००० पेक्षा जास्त आरोग्य सामग्रीचा खर्च राज्यसरकार करणार आहे. वायएसआर आरोग्यश्री योजनेच्या अध्यावत स्वरूपाचे जेष्ठ वायएसआर काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार व्ही विजय साई रेड्डी यांनी कौतक केले. टीटर द्वारे व्ही विजय साई रेड्डी म्हणाले, नागरिकांना उत्तम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वायएसआर आरोग्यश्री योजनेत २,४३४ आरोग्य प्रकिया-सेवांचा समावेश करीत राज्यातील

१३ जिह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे ५ लक्षापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या १.४२ कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. वायएसआर आरोग्यश्री योजनेद्वारे आरोग्य विषयक पायाभूत सुविधा मजबूत होणार असून नाडू-नेडू द्वारे हे कार्यरत आणि अद्यावत करण्यात आले आहे.

# विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई–४०००३४.

दुरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६, फॅक्स: ०२२-२३५२१९८०,

-मेल: mitesh.manek@vidhifoodcolour.com, वेबसाईट:www.vidhifoodcolour.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
		एकमेव			एकत्रित	
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५००३.६६	9038.00	43८९.0९	५००३.६६	9038.00	43८९.9
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	9009.09	9९9५.९६	90२७.६५	9000.00	9९98.0६	90२३.५६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक	1	.,,,,,	12 (2.4)	,,,,,,	1,,,	1-14-74
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9009.09	9894.8६	90२७.६५	१०००.७६	१९१४.0६	90२३.५६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/	७५२.१७	9828.09	८५०.८९	७५१.२२	9822.69	ζ8ζ.3
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	088.40	9898.80	८५१.३०	७४५.६३	989२.५६	66.282
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/ - प्रत्येकी)	899.84	899.84	899.84	899.84	899.84	899.84
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	93002.38	-	-	9२८९७.७४	-
मूळ	9.89	2.८३	9.00	9.88	२.८३	9.10
सौमिकृत	9.89	2.63	9.00	9.88	2.63	9.0

टिप:

- ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या . संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षांचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले.
- संदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ इंडएएसनसार तयार केले आहेत
- कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कलर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस १०८ नुसा कोणतेही वेगळे निवारण दिलेले नाही
- संचालक मंडळाने गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभैत रु.९९.८९ लाख सरासरीचे वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता रु.१/– प्रत्येकी भरणा केलेले रु.०.२/- प्रती समभागाचे (अर्थात २०%) प्रथम अंतरीम लाभांश घोषित केले आहे
  - कोविड-१९ प्राद्भावामुळे संपूर्ण यंत्र उत्पदनाचे तात्पुरते काम बंद ठेवल्यामुळे विद्यमान तिमाहीकरिता कंपनीचे कार्यचलनावर प्रभाव पडला होता. तथापि, २३ मार्च व ९ एप्रिल, २०२० पर्यंत कालावधीकरिता मर्यादित होते जे ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत नोंद करण्यात आले होते. कार्यचलन हे कामगारांची मर्यादित उपलब्धता आणि पुरवठा मालिकामधील अङथळे यामुळे दोलायमान झाले होते. यापुढे तिमाही दरम्यान कंपनीची विक्री ही सदर तिमाही दरम्यान जेएनपीटीचे मर्यादित कार्यचलनामुळे प्रचंड विपरीत झाले होते. तसेच दिनांक १ जून ते ८ जून पर्यंत निसर्ग चक्रीवादलामुळे उत्पादन प्रक्रियेत थोडासा प्रभाव पडला होता. तथापि, कंपनीच्या उत्पदनांची मागणी नेहमीच पुढे राहिली आहे. याबाबत कंपनीची परिसमापन स्थिती त्यांचे सर्व वित्तीय स्थिती साभांळण्यास योग्य आहे. उपकंपन्यांचे कार्यचलन हे प्रक्रिया समासोधन तसेच पर्यावरनीय दाखल मिळण्यात विलंब होत असल्याने उपकंपन्यांच्या प्राप्ती करण्यास सुरुवात केलेली नाही

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही/ बिपीन एम. माणेव

डीआयएन: ००४१६४४१

(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त

ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक: १२.११.२०२०

# आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. CIN:L17100MH1991PLC059848

द्रर.कः(०२२)४०४६३५००, Website: www.ikabsecurities.com E-mail: info@ikabsecurities.com २० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
तपशील	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
	३०.०९.२०	३०.०६.२०	३०.०९.१९	३०.०९.२०	३१.०३.२०
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
			(जीएएपी)		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	300.02	90.28	२३४९.३७	3८८.09	940.६२
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	२४६.०२	99.24	98.६9	२५७.२७	(१४८.७६)
एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा)-निव्वळ	_	_	-	-	_
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३४१.६४	३४१.६४	३४१.६४	३४१.६४	३४૧.६४
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वंगळून)	_	_	-	_	४९८.१२
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)					
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)					
अ) मूळ	0.20	0.33	0.40	0.43	(8.34)
ब) सौमिकृत	0.20	0.33	0.40	0.43	(8.34)
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)					, ,
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)					
अ) मूळ	0.20	0.33	0.40	७.५३	(8.34)
अ) मूळ ब) सौमिकृत	0.20	0.33	0.40	७.५३	(४.३५)
टिप:					

१. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे.

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता दिनांकः ११.११.२०२० सही /

ठिकाणः मुंबई

Pravin Gala Director & CFO DIN: 00786492

(Rs. In Lacs)

116.34

53.97

41.81

1,051.25

0.40

 Quarter ended
 Half Year ended
 Half Year ended

 30/06/2020
 30/09/2020
 30/09/2019

100.92

56.07

56.07

32.60

1,051.25

0.40

By order of the Board

62.12

36.23

17.66

1,051.25

0.19

# टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड Where the best is yet to come **सीआयएन क्र.:** एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, २रा मजला, तुंगा पॅराडाईज हॉटेलच्या समोर, एमआयडीसी,

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दर: ४०९८२२२२/०००२ फॅक्स क्र.:२८३५६५५९

ई-मेल: investor@technocraftgroup.com वेबसाईट: www.technocraftgroup.com

#### ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)

			3		,			
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	
क्र.		३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२४६५४.१६	४२५३५.०६	30040.38	२९९७९.६२	40839.98	३२४६४.०१	
	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनातून	२४२५.९२	५५८६.५७	<b>३२९५.९</b> 0	२९४०.२५	७६३१.७०	३७५२.६७	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनातून	१८६९.८२	8399.93	३२२४.०३	२२४५.०१	६१०३.४६	3802.80	
8.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून	(९६.४०)	(9009.90)	२२५.१४	(९६.४०)	(9009.90)	२२५.१४	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून	(८४.०४)	(७५१.१०)	99.49	(80.87)	(७५१.१०)	99.49	
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१७७८.६९	३६२६.६४	<b>३२</b> 9८.९0	२३६३.८४	4228.20	३२८६.२९	
0.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/- प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	७.६४	90.84	93.96	<b>९</b> .99	28.89	98.93	
٧.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून)							

(3.00)

98.८८

0.04

93.23

(0.38)

मूळ व सौमिकृत

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.११.२०२०

मूळ व सौमिकृत

१०। उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनातून)

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वार्षिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(0.38)

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

सही/

(3.00)

२१.३४

0.04

शरद कुमार सराफ (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) (डीआयएन: ०००३५८४३)



### मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

(पुर्वीची टाक मशिनरी ॲण्ड लिझींग लिमिटेड)

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७ नोंद.कार्यालयः ए-१७०१/१७०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, राम मंदिर रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३

0.00

9.40

9.0२

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रु. लाखात संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाही तपशील सप्टे-२० सप्टे-१९ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण महसूल (इतर उत्पन्नासह) 246.94 २९९.9९ करपुर्व नफा 986.60 800.83 १९६.६५ 986.98 303.30 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 982.98 303.30 988.84 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) 98398 98398 98398 उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)

सौमिकृत टिप:

VIDHI

 १० ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकिरता वरील निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनुसार ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

- . वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१६ द्वारे सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत आणि तद्नुसार सदर वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १३३ अन्वये आणि भारतात सर्वसाधारणपणे लागू लेखाप्रमाण आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३, सुधारितप्रमाणे (लिस्टींग रेग्यूलेशन्स) मध्ये विहित भारतीय लेखाप्रमाण ३४ अंतरिम वित्तीय अहवाल (इंडएएस ३४) मध्ये निर्धारित प्रमाणानसार तयार केलेल्या तलनात्मक अहवालाकरिता निष्कर्षासह एकत्रित सदर वित्तीय निष्कर्ष आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकद्वारा वितरीत आणि इतर नियमकाद्वारे दिलेले मार्गदर्शन, स्पष्टीकरण/निर्देशानानुसार वापर जेथे योग्य असेल तेशे लाग करायात आले
- . ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान इतर उत्पन्न रु.७४५.७६ लाख हे ३० मार्च, २०२० पर्यंत कंपनीचे उपकंपन्यांमधील कंपनीद्वारे धारण शेअर्सचे हस्तांतरणावरील लाभ खात्यातील रु.७२३.६४ लाख रक्कम समाविष्ट आहे.
- कंपनी नॉन-बॅंकिंग वित्तीय सेवेत कार्यरत आहे आणि तदनुसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस १०८ नुसार वेगळा विभागीय निष्कर्ष देण्यात आलेला नाही
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mangalfincorp.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध
- मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत/पूर्ननमूद करण्यात आले.

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरिता मेघराज जैन

दिनांक: ११.११.२०२० व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन:०१३११०४१

# मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र) CIN:L99999MH1987PLC044942 द्र.क.:०२१४५-२३३४९२

ई-मेल:shreeharichem@gmail.com वेबसाईट:www.shreeharichemicals.in

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षात	३०.०९. <b>१</b> ९ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षात	३०.०९. <b>१</b> ९ अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	८१३.४८	२१५.६७	039.80	90२९.9५	9८३७.९२	4090.03
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-93.98	-399.92	-२३९.२६	-४०५.०६	-४४४.४६	-983.84
(विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-93.98	-399.92	-२३९.२६	-४०५.०६	-४४४.४६	-983.84
(विशेष साधारण बाबनंतर)	-६९.८५	-२३६.०४	-909.9६	३०५.९०	-३४४.३६	-9६0.8२
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	-६९.८५	-२३६.०४	-909.9६	-304.90	-३४४.३६	-9६0.४२
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)	888.६३	888.६३	888.६३	888.६३	888.६३	888.६३
अ) मूळ	-9.40	-4.39	-8.03	-६.८८	-0.08	-3.09
ब) सौमिकृत	-9.40	-4.39	-8.03	-६.८८	-0.08	-3.09

संचालक

- १. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.shreeharichemicals.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोविड-१९ महामारीमुळे कंपनीचे कार्यचलन अर्थात उत्पान व विक्री यावर प्रभाव पडला. कंपनीची यंत्रणा जुन, २०२० च्या पहिल्या
- आठवड्यात त्यांचे उत्पादन कार्यचलन सुरू केले. वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी कोविड-१९ चा शक्यतो प्रभाव कंपनीने घेतला ज्यामुळे मालमत्तेचे निष्पादन मुल्याचे वसुली आणि दैनंदिन वापरामधील करनिर्धारणा समाविष्ट आहे. कंपनीचे भावी वित्तीय निष्कर्ष हे महामारीमुळे पुर्ण मर्यादित देण्यात येतील जे वेळेनुसार कोविड-१९ स्थितीवर अवलंबून असेल.

मंडळाच्या आदेशान्वये श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरिता बी.सी.अग्रवाल

अध्यक्ष व कार्यकारी संचालक

डीआयएन: ००१२१०८०

ठिकाण : मुंबई दिनांक : ११.११.२०२०

# **CLARIANT**

#### **Clariant Chemicals (India) Limited** Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806

Registered Office : Reliable Tech Park, Gut no. 31, Village Elthan, Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708

 $\textbf{Tel:}~022~7125~1000; \textbf{Website:}~www.clariant.com~; \textbf{Email:}~investor.relations\_India@clariant.com~; \textbf{Email:}~investor.relations\_Investor.relations\_Investor.relations\_Investor.relations\_Inve$ 

#### STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2020

(₹ in Lakhs`

6 Months 3 months Corresponding ended 3 months ended **Particulars** 30-09-2020 | 30-09-2020 | 30-09-2019 No. (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from operations from continuing operations 31,697 19,351 18,443 Profit/(Loss) from continuing operations before 1,623 1,222 1,630 exceptional items and tax Profit/ (Loss) from continuing operations before tax 26,705 27,113 1,623 4 Profit/(Loss) from continuing operations after tax 19,181 19,449 920 5 | Profit/ (Loss) from discontinued operations before tax 171 483 Profit/(Loss) from discontinued operations after tax 110 414 7 Profit for the period (4+6) 19,181 19,559 1,334 Total comprehensive income for the period 19,242 19,477 1.210 [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (face value: ₹ 10 per share) 2.308 2.308 2.308 Earnings per share (of ₹ 10/- each) Basic & diluted (for continuing operations) 83.11 84.27 3.99 Basic & diluted (for discontinued operations) 0.48 1.79 Basic & diluted (for continuing & discontinued operations) 83.11 84.75 5.78

- 1) The above is an extract of the detailed format of quarterly financial result for the quarter ended September 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and  $Disclosure\ Requirements)\ Regulations, 2015.\ The\ full\ format\ of\ the\ quarterly\ financial\ result\ is\ available\ on\ the\ quarterly\ financial\ result\ financial\ r$ stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.clariant.com).
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 12, 2020.
- 3) Following the COVID-19, a Company wide lockdown was announced on March 16, 2020. However, limited production activities were undertaken in line with Government approvals, to meet demand for essentials needed for the fight against the pandemic.
- The Company has resumed operations in a phased manner in line with directives from the authorities and during the quarter ended September 30, 2020 operations have gradually come back to normalcy, though challenges exists.
- An assessment conducted on the recoverability of the carrying value of assets such as property, plant and equipment, inventory, trade receivable, investment and other current assets as at Balance Sheet date concludes that there is no material impact of COVID-19 thereon. Further, an assessment of the Company's capital, financial resources, liquidity positions, ability to service debt and other financing arrangements for the next one year, indicates financial stability.
- An evaluation of impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 thereon.
- While, the Company does not expect any material impact to arise due to pandemic, the actual impact may differ from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to closely monitor any material change in future economic conditions due to COVID-19.

Place : Mumbai Date: November 12, 2020

**Adnan Ahmad** Vice-Chairman & Managing Director

दिनांक: ११.११.२०२०



माझे अशील शिवाजी दत्ता अलंगे यांचे दिनांव ०३.०२.२०१७ रोजीचे नोंदणीकृत करारनामा (क्र टीएनएन३१३५१/२०१७) जे फ्लॅट क्र.३०३, प्लॉट क्र.६, ७०२२, तुर्भे, नवी मुंबई, मे. ओमिया दर्पण कोहौसोलि.. ॲन्टॉप हिल. वडाळा. मंबई-४०००३७ या जागेबाबत आहे ते हरवले आहे. दिनांक 0३.१0.२0२0 रोजी पोलीस तक्रार क्र.0८६९/ २०२० नोंद करण्यात आली आहे.

जाहीर सूचना

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period

(before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/o

Net Profit / (Loss) for the period

after tax (after Exceptional and/or

period [Comprising Profit / (Loss) or the period (after tax) and Other

Comprehensive Income (after tax)]

Company www anupamfinsery com

Date: 12th November, 2020 Place: Mumbai

Equity Share Capital

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Diluted:

जर कोणास उपरोक्त करारनामा सापडल्यास त्यांर्न आजच्या तारखेपामन ७ टिवमांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे संपर्क करावा अन्यथा सदर फ्लॅट करारनामाबाबत त्यांचे अधिकार, हक्क व हित त्याग केले आहेत असे समजले जाईल

श्री. संतोष टी. कांच वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय बी/७२. बी विंग. स्टेशन प्लाझा स्टेशन रोड, भांडूप (पश्चिम), मुंबई

सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. रविंद बबन यैलंगे यांच्या नावे असलेले नोंदणीकृत बीओएम/डब्ल्युकेडब्ल्यु/एचएसजी/(टीसी), १४०८९/२००७-२००८/सन २००८ धारक महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत गोंदणीकृत साई ज्योत कोहौसोलि., लल्लभाई पार्क रोड, एस.व्ही.पी. गार्डनजवळ, विलेपॉर्ले (प.) मुंबई-४०००५६ यांचे नोंद क्र.२६ अंतर्गत रू.५० -- प्रत्येकीचे ५ (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरित भागप्रमाणपत्र क्र<sup>े</sup>.२४<sup>°</sup> हरवले/गहाळ झाले आहे आणि रविंद्र येलंगे यांची विधवा पत्नी श्रीमती

रश्मी यांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाकरित

सोसायटीकडें अर्ज केला आहे मी, येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ११ दिवसांच्या आत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दांवा किंवा आक्षेप (लेखी स्वरुपात) मागवित आहे. सदर कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त असैल.

जर कोणांसही काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर विकलाकडे दिलेल्या वेळ मर्योदेत संपर्क करावा अन्यथा नंत दय्यम भागप्रमाणपत्राकरिता माझे अशील अर्ज करतील.

सही/ सचिन एस. धेंब्री विकल उच्च न्यायालय सी-४०९-४१०, चामुण्डा हेरिटेज कोहौसो जिवन विकास केंद्र रोड, साई मंदिर लेक अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. ठिकाण: मुंबई







CIN: L34102DL1982PLC129877 Registered Office: 3rd Floor-Select Citywalk, A-3 District Centre, Saket, New Delhi - 110017

Corporate Office: #96, Sector 32, Gurugram - 122 001, Haryana Telephone: +91 124-4415600

Email: investors@eichermotors.com Website: www.eichermotors.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

R	THE QUAR	TER AND HAL	F YEAR EN	DED SEPTEM	MBFR 30	2020
	IIIL WOAIL	ILIX AND HAD	I ILAN LIN	DED OLI ILI	HDLIC 30,	2020

	Particulars	For the Quarter ended			For the half year ended		For the year ended
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020		31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue from operations	2,133.60	818.16	2,192.47	2,951.76	4,574.39	9,153.58
2.	Profit before share of profit of Joint venture and tax	462.38	14.73	592.21	477.11	1,234.81	2,323.18
	Share of profit / (loss) of Joint venture						
	(VE Commercial Vehicles Limited)	(3.85)	(65.40)	8.30	(69.25)	29.15	31.7
١.	Tax expense	115.19	4.51	27.82	119.70	239.50	527.48
i.	Net Profit / (loss) after tax and share of profit /						
	(loss) of Joint venture	343.34	(55.18)	572.69	288.16	1,024.46	1,827.44
3.	Total Comprehensive income/(expense)	352.99	(52.18)	573.17	300.81	1,013.90	1,838.62
	Equity Share Capital	27.32	27.30	27.29	27.32	27.29	27.30
	Other equity						9,953.63
).	Earnings Per Share on net profit after tax						300
	(of ₹ 1 each) (not annualised) in ₹						
	(Refer note 3)						
	(a) Basic	12.58	(2.02)	20.99	10.56	37.54	66.9
	(b) Diluted	12.58	(2.02)	20.98	10.56	37.52	66.93

					(₹ in Crores)
For the	ne Quarter en	43 SAIN MARKETON	For the year ended		
30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
2,123.27	769.21	2,181.86	2,892.48	4,534.44	9,077.47
478.19	16.34	599.27	494.53	1,307.18	2,430.34
117.33	4.04	28.81	121.37	238.48	526.52
360.86	12.30	570.46	373.16	1,068.70	1,903.82
366.93	12.56	568.38	379.49	1,059.34	1,910.84
	30.09.2020 (Unaudited) 2,123.27 478.19 117.33 360.86	30.09.2020 30.06.2020 (Unaudited) (Unaudited) 2,123.27 769.21 478.19 16.34 117.33 4.04 360.86 12.30	(Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)           2,123.27         769.21         2,181.86           478.19         16.34         599.27           117.33         4.04         28.81           360.86         12.30         570.46	Solution   Solution	30.09.2020   30.06.2020   30.09.2019   30.09.2020   30.09.2019   (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)   (Unaudited) (Unaudited)   2,123.27   769.21   2,181.86   2,892.48   4,534.44   478.19   16.34   599.27   494.53   1,307.18   117.33   4.04   28.81   121.37   238.48   360.86   12.30   570.46   373.16   1,068.70

#### Note:

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Quarterly Financial Results (Consolidated and Standalone) are available on Company's website - www.eichermotors.com and also on the website of stock exchanges i.e NSE -www.nseindia.com and BSE - www.bseindia.com.
- Post COVID-19 lockdown, the Group gradually commenced its operations after obtaining necessary approvals and taking necessary precautionary measures and the Group's operations have started moving towards normalcy. The Group has taken into account external and internal information for assessing possible impact of COVID-19 on various elements of its financial results, including its liquidity position and the recoverability of assets.
- Pursuant to the approval of the shareholders at the Annual General Meeting of the Company held on August 10, 2020, each equity share of face value of Rs. 10/- per share was sub-divided into ten equity shares of face value of Rs. 1/- per share, with effect from the record date, i.e., August 25, 2020. Consequently, the basic and diluted earnings per share have been computed for all the periods presented in the Consolidated Financial Results of the Company on the basis of the new number of equity shares in accordance with Ind AS 33 - Earnings per

For and on behalf of the Board Siddhartha Lal

**Managing Director** 

Date: November 12, 2020



### GLOBAL VECTRA HELICORP LIMITED

Corporate Office: Hangar No. C-He/Hf, Airports Authority of India, Civil Aerodrome, Juhu, Mumbai 400056 Registered Office: A - 54, Kailash Colony, New Delhi 110048 CIN: L62200DL1998PLC093225, Website: www.globalhellcorp.com

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020

(Rs in lakhs Quarter ended Half Year ended Year Ended Sr **Particulars** 30 Sep 30 Sep 30 June 30 Sep 30 Sep 31 March 2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations 6,645.15 24,074.82 45,665.93 6.497.45 10.716.54 13.142.60 Net Profit for the period (before tax, exceptional and (1,760.97)(1,536.10) (3,297.06)606.99 prior period items) (931.29)254.00 Net Profit for the period before tax (after exceptional and (1.760.97)(1.536.10)(3.297.06)606.99 254.00 (931.29) prior period items) Net Profit for the period after tax (after exceptional and (1,106.78)(970.68)(573.13)(2,077.47)382.66 207.94 prior period items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive (1,157.27)(924.45)(347.36)(2,081.72)1,297.15 6 Equity Share Capital 1,400.00 1,400.00 1,400.00 1,400.00 1,400.00 1,400.00 Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing operations) (7.91)(6.93)(4.09)(14.84)2.73 1.49 Basic 1.49 Diluted: (7.91)(6.93)(4.09)(14.84)2.73

### Notes

Place:- Mumbai

Date:- November 12, 2020

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities And Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website http://www.bseindia.com and National Stock Exchange website http://www.nseindia.com and the company website http://www.globalhelicorp.com
- 2 A customer of the Company has been retaining amounts aggregating Rs.305.27 lakhs in respect of Service Tax / GST levied by the Company on reimbursement of expenses. The Company is currently in discussion with this customer for recovering the retained amounts and Management believes that they have a strong case to collect the outstanding amounts and accordingly no provision has been made thereon. The review report has been modified
- During the year ended March 31, 2009, the Office of the Commissioner of Customs (Preventive) had seized three helicopters for alleged non-compliance of the duty waivers given to non-scheduled operators (passenger). The Company had received a Show Cause Cum Demand Notice (SCN) citing an amount of Rs. 2,379.24 lakhs towards custom duty under Section 28 of the Customs Act, 1962 and applicable interest and penalty thereon. Pursuant to the receipt of the said SCN, the Commissioner of Customs (Preventive) had confirmed a demand of Rs. 2,621.95 lakhs towards differential duty of customs and penalty thereon for two helicopters. The Management believes that the Company is in compliance with the relevant customs and other regulatory guidelines in this respect, based on a decision in a previous year from Custom Excise and Service Tax Appellate Tribunal (CESTAT) West Zonal Bench, in favour of the Company on a similar matter and on an opinion from an external legal expert and that the demand being contested by the Company will be set aside by the higher appellate tribunal. An amount aggregating Rs. 538.26 lakhs has been paid as duty under protest during the year ended March 31, 2010. An emphasis of matter has been given in the review report.
- The Company is engaged in providing helicopter services in India, which is considered as one reportable segment. There are no separate reportable segments as per Ind AS 108 Operating Segments.
- The Government of India had declared a national lockdown with effect from March 24, 2020. Although, the operations of the Company have been classified under essential services, the services provided to Oil & gas sector and State Governments, operations have been materially impacted. Services provided to religious tourism has been highly affected for the period April, 2020 to September, 2020.

The Company has enough working capital facilities and liquidity as of September 30, 2020 to meet all its regular expenses and debt obligations and expects to meet all ongoing cash obligations pertaining to lease rentals, debt repayments and any other financial obligations. The Company has taken several actions to mitigate the effect of Covid-19 on its operations. We have introduced measures as a part of our standard operating

procedures to ensure health and safety of our passengers. Management is continuously assessing the situation on day-to-day basis & taking all the

Due care has been exercised to determine recoverability of the carrying amount of the assets while preparing the Company's financial results for the quarter ended September 30, 2020.

The unprecedented nature of the pandemic makes the future business environment uncertain, however, we will continue to carry out the impact assessmen on our assets and closely monitor any material changes to future economic conditions.

- The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assen in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective
- Figures for the corresponding previous periods have been re-grouped / reclassified wherever necessary to conform to the current periods classification.

for Global Vectra Helicorp Limited

Engineering Services

#### **IL&FS Engineering and Construction Company Limited** CIN: L45201TG1988PLC008624

Regd. Office: D.No.8-2-120/113, B-Block,1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500033 Ph: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilfsengg.com; Web: www.ilfsengg.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER, 2020

(Hs. In Lakins except per share data)											
P. Marian	Standalone (Unaudited)		Conso (Unau	lidated dited)	Standalone (Audited)	Consolidated (Audited)					
Particulars	Quarter Ended 30 Sep, 2020	Quarter Ended 30 Sep, 2019	Quarter Ended 30 Sep, 2020	Quarter Ended 30 Sep, 2019	Year Ended 31 March, 2020	Year Ended 31 March, 2020					
Total Income from Operations	6,949	13,349	6,949	13,349	56,239	56,239					
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(2,558)	246	(2,558)	245	(681)	(682)					
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(7,316)	(5,801)	(7,316)	(5,802)	(40,626)	(40,627)					
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(7,316)	(5,801)	(7,316)	(5,802)	(40,626)	(40,627)					
Total Comprehensive income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after Tax) and Other comprehensive income (after Tax)]	(7,316)	(5,801)	(7,316)	(5,664)	(40,626)	(40,506)					
Equity Share Capital (face value of Re. 10/- each per share)	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112					
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			22	22	(2,43,756)	(2,44,269)					
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)											
Basic & Diluted	(5.58)	(4.42)	(5.58)	(4.32)	(30.98)	(30.89)					
1 TO 10											

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 11 November, 2020. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.comand also on the Company's website at www.ilfsengg.com.

> For IL&FS Engineering and Construction Company Limited C S Raian

Date: 11.11.2019



#### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is get to come

Registered Office: Plot No-47, Opus Centre, 2nd Floor, Opp Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East), Mumbai -400093 Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; E-mail: investor@technocraftgroup.com;

website: www.technocraftgroup.com CIN No. L28120 MH1992 PLC069252 Extract of the Standalone and Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2020

	t in Lacs except otherwise stated								
			Standalone	8	1	Consolidated			
S. No.	Particulars	A THE SALES OF THE PARTY OF THE	Half Year Ended 30-Sep-2020 Un-Audited		100 to 10	Half Year Ended 30-Sep-2020 Un-Audited	Quarter Ended 30-Sep-2019 Un-Audited		
1	Total Income from Operations	24,654.16	42,535.06	30,050.34	29,979.62	57,439.94	32,464.01		
2	Net Profit / (Loss) for the period	10000000			-2.000				
ı	(before Tax, Exceptional/ Extraordinary items)								
	from Continuing Operations	2,425.92	5,586.57	3,295.90	2,940.25	7,631.70	3,752.67		
3	Net Profit / (Loss) for the period after Tax								
	(after Exceptional/ Extraordinary items) from								
	Continuing Operations	1,869.82	4,391.93	3,224.03	2,245.01	6,103.46	3,472.40		
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)								
	from Discontinued Operations	(96.40)	(1,001.17)	225.14	(96.40)	(1,001.17)	225.14		
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)								
	from Discontinued Operations	(84.04)	(751.10)	11.51	(84.04)	(751.10)	11.51		
6	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)								
	and other comprehensive income(after tax)]	1,778.69	3,626.64	3,218.90	2,363.84	5,224.20	3,286.29		
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,446.17	2,446.17	2,446.17	2,446.17	2,446.17	2,446.17		
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)								
ı	For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	7.64	17.95	13.18	9.11	24.41	14.13		
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)								
ı	For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	(0.34)	(3.07)	0.05	(0.34)	(3.07)	0.05		
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)								
	For Continuing & Discontinued Operations-								
1	Basic and Diluted (in ₹)	7.30	14.88	13.23	8.77	21.34	14.18		

### Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of the Quarterly / Half Yearly Financial Results filed with the Stock Excahnges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's websites www.technocraftgroup.com.
- The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November 2020. For Technocraft Industries (India) Limited

Place : Mumbai Dated: 11th November 2020

Sharad Kumar Saraf (Chairman Cum Managing Director)

(DIN NO. 00035843)

**Pearl**Global

### PEARL GLOBAL INDUSTRIES LIMITED

Registered. Office.: A-3, Community Centre, Naraina Industrial Area, Phase-II, New Delhi-110028 Corporate Office: Plot No. 51, Sector-32, Gurugram -122001 (Haryana) Tel: 0124 - 4651000, Fax: 0124 - 4651010

E-mail: investor.pgil@pearlglobal.com; Website: www.pearlglobal.com

### **EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020

	(Rs.in Lakins except earning per snare data)									
2016		Quarter	Half Year	Quarter	Year					
S.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended					
No.	r ai ticulai s	30.09.2020	30.09.2020	30.09.2019	31.03.2020					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
1.	Total income from operations	45,533.05	61,503.22	44,909.21	1,73,418.07					
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax,Exceptional									
	and/or Extraordinary items*)	1,442.68	(1,250.49)	969.27	3,192.13					
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after		WC DC 3474							
	Exceptional and / or Extraordinary items*)	1,433.81	(1,258.11)	862.43	3,123.41					
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional		00 000 0							
	and/or Extraordinary items*)	1,510.50	(964.99)	740.30	2,172.83					
5.	Total Comprehensive Income for the period(Comprising	8	,							
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
	Comprehensive Income (after tax)	1,164.54	(797.45)	1,498.34	4,346.73					
6.	Equity Share Capital	2,166.39	2,166.39	2,166.39	2,166.39					
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in		,							
	the Audited Balance Sheet of the previous year	7-	-		43,649.63					
8.	Earning Per Share (of Rs.10/- each)									
	(for continuing and discounted operations) -									
	Basic :	6.63	(4.00)	3.25	9.95					
	Diluted:	6.63	(4.00)	3.25	9.95					

(\*) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the statement of Profit & Loss in accordance with Ind AS Rules.

(1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual Financial Results(both Consolidated & Standalone) are available on the Company's website at www.pearlglobal.com, besides the websites of BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd.(www.nseindia.com).

(2) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on November 12, 2020 and approved by the Board of the Directors of company at its meeting held on November 12, 2020.

(3) Additional information on standalone financial results pursant to Regulation 47 of SEBI (Listing obligations Disclosure Requirements)

Reg	ulations, 2015:	(Rs.in Lakhs)			
S. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2019 (Unaudited)	Year Ended 31.03.20 (Audited)
(a)	Turnover	24,614.68	30,938.66	22,930.10	82,533.33
(b)	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items	(520.72)	(1,381.47)	183.37	1,090.51
(c)	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	3.82	(203.56)	96.85	(56.42)

By order of the Board For Pearl Global Industries Limited (Pulkit Seth)

Managing Director

DIN 00003044

Place : Gurugram Dated: November 12, 2020

Lt. Gen. (Retd.) SJS Saighal Chairman